



दररोज डोळ्यांचे व्यायाम


Daily Eye Exercises




बाजूला बाजूला




लुकलुकणे




वर खाली



बाजूने



परीभ्रमण (गोल फिरवणे)



नाकाची टीप टक लावून पाहणे